

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ

शासकीय तंत्र निकेतन इमारत, क विभाग, दुसरा मजला,
४९, खेरवाडी, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५९.

दुरध्वनी - २६४७ ४४ ३५

www.msbe.gov.in

Email : chairman-msbve@nic.in

जा.क्र.मराव्यशिपमं/का-०४/परीक्षा/प्र.का.जुलै-२०२०/२०१९/१०६९

दिनांक :- १६/१०/२०१९

प्रति,

जिल्हा व्यवसाय शिक्षण
व प्रशिक्षण अधिकारी, (सर्व)

विषय :- **नुतनीकरण निरीक्षण अहवाल अपलोड करणेसाठी आणि विद्यार्थी प्रवेश करणेस मुदतवाढ देणेबाबत - एक व दोन वर्ष कालावधी अभ्यासक्रमांसाठी**

- संदर्भ:- १. या कार्यालयाचे पत्र क्र. मराव्यशिपमं/का-४/प्र.का.जुलै-२०२०/२०१९/६५५,
दि. २६.०६.२०१९
२. या कार्यालयाचे परिपत्रक क्र. मराव्यशिपमं/का-१/मान्यता विभाग/२०१९/९२२,
दि. ३१.०८.२०१९
३. या कार्यालयाचे पत्र क्र. मराव्यशिपमं/का-४/प्र.का.जुलै-२०२०/२०१९/९८१,
दि. १८.०९.२०१९
४. या कार्यालयाचे पत्र क्र. मराव्यशिपमं/का-४/२०१९/१०२४, दि. ०१.१०.२०१९
५. या कार्यालयाचे पत्र क्र. मराव्यशिपमं/का-४/प्र.का.जुलै-२०२०/२०१९/१०४९,
दि. ०७.०९.२०१९

महोदय,

वरील विषयास अनुसरून आपणांस कळविण्यात येते की, वरील संदर्भ क्र. ०५ च्या पत्रानुसार विद्यार्थी प्रवेश मुदत दिनांक ११.१०.२०१९ पर्यंत वाढविण्यात आलेली होती. परंतु आय.टी.आय. ची विद्यार्थी प्रवेश मुदत वाढविण्यात आल्यामुळे केवळ एक व दोन वर्ष कालावधी अभ्यासक्रमांस विद्यार्थी प्रवेश करणेसाठी दिनांक २२.१०.२०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

तसेच नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या संस्थांचे नुतनीकरण शुल्क भरणे आणि नुतनीकरण निरीक्षण अहवाल अपलोड करण्याची मुदत दिनांक १८.१०.२०१९ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

तरी ज्या संस्थांचे नुतनीकरण निरीक्षण अहवाल निरीक्षण समितीने अद्यापि अपलोड केलेले नाहीत त्यांनी दिनांक १८.१०.२०१९ पर्यंत सदर कार्यवाही पूर्ण करावी. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. सदर मुदतवाढ ही केवळ नुतनीकरणासाठी अर्ज केलेल्या संस्थांसाठी आहे, याची नोंद घ्यावी.

खालील नमूद कार्यक्रमानुसार ०१ आणि ०२ वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी शुल्कासह परीक्षा शुल्क (रु. ३००/-) ही घेण्यात यावे.

अ.क्र.	नियोजित प्रवेश कार्यक्रम	कालावधी
१	मंडळाच्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रम राबविणा-या संस्थांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे. संस्थेने विद्यार्थ्यांकडून नियमित नोंदणी+परीक्षा शुल्क (रु. ३००/-) सह नोंदणी अर्ज भरून घेऊन विद्यार्थ्यांकडून नोंदणी+परीक्षा शुल्क रु. ३००/- मंडळाच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मधील शाखेत चालू खाते क्र. ३१४८५९९९५० मध्ये चलनावदारे भरण्यात यावे.	२२/१०/२०१९ पर्यंत

२	संस्थांनी ०१ आणि ०२ वर्ष कालावधी अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सोबत जोडलेल्या नमुन्यामध्ये तयार करून संबंधित जिल्हा कार्यालयात दोन प्रतीत सादर करावी.	३१/१०/२०१९ पर्यंत
३	१. स्वतंत्र पत्राद्वारे प्रश्नपत्रिका मागणीपत्र तयार करून msbve2012mp@gmail.com हयावर ईमेलद्वारे सादर करण्यात यावे. सॉफ्टवेअरमध्ये तयार झालेली प्रत सादर करू नये. २. फक्त ०१ वर्ष कालावधी अभ्यासक्रमांसाठी प्रश्नपत्रिका मागणीपत्र सादर करावे. ३. दोन वर्ष कालावधी अभ्यासक्रमांचे प्रश्नपत्रिका मागणीपत्र सादर करणेबाबत नंतर सूचना देण्यात येतील.	०५/११/२०१९ पर्यंत
४	जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाने संस्थांनी सोबत जोडलेल्या नमुन्यातील सादर केलेल्या प्रवेश याद्या प्रमाणित कराव्यात. जिल्हा कार्यालयातील कर्मचायांनी १. संस्थेने प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा कार्यालयाने प्रमाणित केलेली विद्यार्थ्यांची मंजूरी यादी. २. नोंदणी/परीक्षा शुल्क स्टेट बँकेत भरलेल्या चलनाची मूळ प्रत ३. परीक्षा केंद्र यादी ४. एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमांचे प्रश्नपत्रिका मागणीपत्र वरील बाबी मंडळास सादर कराव्यात.	०८/११/२०१९ पर्यंत

एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमांचे विद्यार्थी प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करावयाचे आहेत. यासाठी **ऑनलाईन प्रवेश सुविधा** उपलब्ध झाली की, त्याबाबतच्या सूचना आपणांस कळविण्यात येतील.

वरील संदर्भ क्र. ०१ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून दि. ०८.११.२०१९ पर्यंत मंडळाकडे जुलै २०२० आणि एप्रिल २०२१ च्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करावी.

टिप - सदर मुदतवाढ ही केवळ एक व दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठीच आहे. सहामाही कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची मुदत पूर्वीप्रमाणेच दि. ११.१०.२०१९ ही आहे, याची नोंद घ्यावी.

आपला,



(एस. आर. काळे)

परीक्षानियंत्रक

म.रा. व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ

वांद्रे (पूर्व) मुंबई ४०० ०५१.

- प्रत :- १) मा. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/ नागपूर यांना माहिती व पुढील कार्यवाहीसाठी सादर.
२) परीक्षा यांना माहिती व कार्यवाहीसाठी .
३) संगणक विभाग - सदर पत्र वेबसाईटवर टाकणेसाठी.

एक व दोन वर्ष कालावधी अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती भरून देणेचा नमुना

१. जिल्हयाचे नाव -			
२. संस्थेचे नाव -			
३. संस्था क्रमांक (जुना आणि नविन) -			
४. प्रवेशाचा महिना आणि वर्ष -			
५. संस्थेला मान्यता दिल्याचा तपशिल - सोबत मान्यता प्रत जोडवी.			
५. परीक्षेचा महिना आणि वर्ष -			
६. अभ्यासक्रमाचा कोड आणि नाव -			
७. अभ्यासक्रमाचा कालावधी -			
अक्र	विद्यार्थ्यांचे नाव	विद्यार्थ्यांचा फोटो	विद्यार्थ्यांची स्वाक्षरी
१		येथे विद्यार्थ्यांचा फोटो चिकटविणे	येथे विद्यार्थ्यांने स्वाक्षरी करावी.
२			
३			

संस्थाप्रमुखांची स्वाक्षरी
आणि शिक्का

जिव्यशिप्रअ यांची स्वाक्षरी
आणि शिक्का